

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

बुधवार, दिनांक ११ मार्च, २०१५ / फाल्गुन २०, १९३६ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) आदिवासी विकास मंत्री | | |
| (३) उद्योग मंत्री | | |
| (४) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री | | |
| (५) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ५६

गोकुंदा (ता.किनवट, जि.नांदेड) येथील रेल्वे उड्डाणपूलाच्या बांधकामाबाबत

- (१) * ९८१७ श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) गोकुंदा (ता.किनवट, जि.नांदेड) येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम मंजूर होऊन ५ वर्षांचा कालावधी उलटूनही आजमितीस सदर पुलाचे बांधकाम सुरु झाले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पूलाच्या कामाकरिता एकूण १४ कोटी रकमेपैकी ५० टक्के अग्रिम रक्कम उचल करून सुध्दा उड्डाण पूलाचे काम सुरु झाले नाही, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरच्या पुलाचे काम त्वरित पूर्ण होण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे आहे.

- (२) अंशतः खरे आहे. रेल्वे विभागाकडे रु.६.९७ कोटी इतकी रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
 (३) व (४) सदर रेल्वे उड्डाण पुलाच्या मांडणी नकाशात रेल्वे खात्याने बदल केल्याने या कामाची किंमत वाढणार आहे. यासाठी सुमारे रु. ४५ कोटी इतका खर्च येणे अपेक्षित आहे. या कामाचे सुधारीत अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीत असून सुधारीत अंदाजपत्रकास मंजूरी प्राप्त झाल्यानंतर निधीच्या उपलब्धतेनुसार पुलाचे काम हाती घेण्याचे नियोजन राहिल.

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये गैरव्यवहार होत असल्याबाबत

(२) * ८५१३ श्री.लक्ष्मण पवार (गेवराई) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.बीड या शेतकऱ्यांच्या सहकारी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून बँक डबघाईस आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (२) बीड जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे २१ लक्ष रुपये अनुदान जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. बीड येथे जमा झालेले असतानाही सदर बँकेने ते पैसे ठेवीदारांना दिल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
 (३) असल्यास, सदर बँकेत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे पैसे अडकल्यामुळे त्याचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून बँकेने कर्जवाटप ज्या प्रमाणात केले त्या प्रमाणात वसुली झालेली नाही, हे ही खरे आहे काय,
 (४) असल्यास, मोठ्या कर्जदारांकडे कर्ज थकीत राहिले असल्यामुळे बँक व ठेवीदार अडचणीत सापडले आहेत, हे ही खरे आहे काय,
 (५) असल्यास, सदर प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, त्यानुसार शेतकऱ्यांना गारपीटीचे पैसे न देणा-या बँकेविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली तसेच थकीत कर्जधारकांकडून तातडीने वसुली करून शेतकऱ्यांना व सर्वसामान्यांना देण्याबाबत व शेतकऱ्यांना गारपीटीचे पैसे उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर बँक सन २०११ पासून आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेली आहे.

- (२) होय. बँकेच्या तलवडा, ता.गेवराई शाखेतील कर्मचा-यांनी अनुदानाच्या रक्कमा इतर ठेवीदारांना दिल्या आहेत.
 (३) बँकेची वसुली समाधानकारक नाही, हे खरे आहे.
 (४) होय.

(५) बँकेच्या संबंधीत शाखेतील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, अनुदानाची रक्कम इतर ठेवीदारांना दिल्यामुळे फरक रक्कम मुख्य कार्यालयामार्फत दिनांक २०.०२.२०१५ अखेर रूपये ३३.०० लक्ष वितरीत केलेली असून, उर्वरीत ठेवीदारांना देखील त्यांचे मागणीप्रमाणे रक्कम वितरीत करण्याची कार्यवाही चालू आहे.

मोताळा तालुक्यातील (जिल्हा बुलढाणा) रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत

(३) * ९४१९ श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोताळा तालुक्यातील (जि.बुलढाणा) धामनगाव बढे ते पिंपळगाव देवी रस्ता अतिशय नादुरुस्त असल्याने वाहतुकीस अडथळा होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे तसेच मौजे वाघजाळ ते धामनगाव बढे या रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरणाचे काम मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्याचे नुतनीकरण करण्याबाबत कोणती कार्यवाही केली तसेच मौजे वाघजाळ ते धामनगाव बढे या रस्त्यांच्या कामात विलंब लावणाऱ्या ठेकेदारांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), व (३) प्रश्नाधीन धामनगांव बढे ते पिंपळगांवदेवी (प्रजिमा-११) या १२ कि.मी. लांबीपैकी २.०० कि.मी. लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम नाबार्ड-२० अंतर्गत मंजूर असून निधी उपलब्धतेनुसार हाती घेण्याचे नियोजन आहे. या रस्त्यावर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्याचे निदर्शनास आलेले नाही.

प्रश्नाधीन वाघजाळ ते धामनगांव बढे (रा.मा.क्र. ४४) या रस्त्याच्या एकूण २४.७२० कि.मी.लांबीपैकी ७.०० कि.मी. लांबी सुस्थितीत आहे. ४.५० कि.मी. लांबीतील कामे प्रगतीत असून, त्यापैकी ३.०० कि.मी. लांबीतील कामास विलंब लावल्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

प्रश्नांकित रस्त्यांच्या उर्वरीत लांबीतील खडीकरण व डांबरीकरणाची कामे निधी निकष व प्राथम्याने हाती घेण्याचे नियोजन आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सहा पदरी भुयारी रस्ता बांधण्याबाबत

(४) * ६४३८ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.सुभाष साबणे (देगलूर), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई-गोवा महामार्गावरील होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम सध्या सुरु असून त्याअंतर्गतच कशेडी घाटात १.७२ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे काम अंतर्भूत करून सहा पदरी भुयारी रस्ता बांधण्याचे प्रस्तावित असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मार्गाकरिता किती निधीची आवश्यकता आहे व सदरच्या निधीची तरतूद कशा प्रकारे करण्यात येणार आहे,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व भुयारी मार्गाचे काम किती कालावधीत पूर्ण करण्याचे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) मंजूर सुसाध्यता अहवालानुसार कशेडी येथील भुयारी मार्गाचे कामाकरीता ३५७.४३ कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे.

केंद्रशासनाच्या एन.एच.डी.पी.-IV A अंतर्गत निधीची तरतूद केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) सद्यःस्थितीत कार्यवाही प्रगतीपथावर आहे. एकूण लागणाऱ्या जमिनीपैकी ९०% जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर निविदा प्रक्रीया करून कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

मौदा (जि.नागपूर) येथील श्रीराम साखर कारखाना विक्री व्यवहारातील त्रिपक्षीय करारनामा अंमलात आणण्याबाबत

(५) * ८५६८ श्री.संजय सावकारे (भुसावळ) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौदा तालुक्यातील (जि.नागपूर) बाबदेव येथील सन २००३ दरम्यान बंद पडलेला श्रीराम साखर कारखाना व्यंकटेश्वरा पॉवर अँड शुगर प्रोजेक्ट या व्यवस्थापनाने सन २०१३ दरम्यान खरेदी केला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कारखाना विक्री करताना करण्यात आलेला त्रिपक्षीय करारनामा अंमलात आणण्यात येत नसल्याने कामगार व उस उत्पादक यांचे नुकसान होत आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यवस्थापनाविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
 (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२) कारखाना विक्री करताना त्रिपक्षीय करार झालेला नाही.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.
 (५) प्रश्न उद्भवत नाही.

गुहागर-विजापूर या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करणेबाबत

(६) * ६१६७ श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणा-या गुहागर-विजापूर या राज्य महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी सन २०१३ मध्ये लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने ८२० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला प्रस्ताव तयार केला होता, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याची मागणी झाल्यानंतर रत्नागिरी व सातारा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक ती माहिती घेऊन शासनाने परिपूर्ण प्रस्ताव तयार केला होता, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रस्तावावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर - सांगली महामार्गासाठी प्रस्तावित असलेल्या खर्चात
वाढ झाल्याने ठेकेदाराने काम बंद ठेवल्याबाबत**

- (७) * ७०९० श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आंबिकर (राधानगरी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) कोल्हापूर - सांगली महामार्गासाठी प्रस्तावित असलेल्या खर्चात वाढ झाल्याने ठेकेदाराने काम बंद ठेवल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरच्या कामाकरिता निधीची तरतूद केंद्र शासनाकडून करण्यात येत असल्याने राज्य शासनाने सदरच्या निधीची तरतूद करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे काय,
- (३) असल्यास, या महामार्गाचा उर्वरित निधी मंजूर करण्यात आला आहे काय व सदरचा महामार्ग केव्हापर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

- (२) सदरचे काम बांधा वापरा व हस्तांतरीत करा या तत्वावर सुरु असल्याने केंद्र सरकारकडून सदर प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात येत नाही.
- (३) भूसंपादन, सोयीसुविधा हलविणे इत्यादी बाबी पूर्ण करून त्यांनंतर प्रकल्पाचे काम पूर्ण करणेचे नियोजन आहे.

**गुहागर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) तळवली शेवरी फाटा ते आगरवाडी
या मार्गावरील डांबरीकरणाची कामे अपूर्ण असल्याबाबत**

- (८) * ९०३२ श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) गुहागर तालुक्यातील (जि.रत्नागिरी) तळवली शेवरी फाटा ते आगरवाडी या मार्गावरील डांबरीकरणाची कामे अपूर्ण स्थितीत ठेवल्याने नागरिकांना सद्यःस्थितीत ये -जा करण्यात अडचणी येत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार सदर रस्त्याचे अपूर्ण स्थितीत असलेले डांबरीकरणाचे काम तातडीने करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१) नाही.

सदर रस्त्याचे कि.मी ०/० ते १/१०० या भागामधील डांबरीकरणाचे काम दि.१५/०१/२०१५ रोजी पूर्ण करण्यात आलेले आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नांदेड जिल्ह्यातील प्ररामा ७ ते रामतीर्थ इजिमा-१५४ रस्त्याचे
काम निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत**

(९) * १०४४० श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बिलोली तालुक्यातील (जि.नांदेड) प्ररामा ७ ते रामतीर्थ इजिमा-१५४ रस्त्याच्या सुधारणेमध्ये (कि.मी. ०/०० ते १/००) निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत दक्षता व गुण नियंत्रण पथकाकडून कामाची तपासणी करून संबंधित जि.जि.कन्स्ट्रक्शन वर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दंडात्मक कारवाईचे स्वरूप काय आहे,

(३) असल्यास, उक्त प्रकरणांची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार निकृष्ट दर्जाचे काम केल्याबाबत कन्स्ट्रक्शनवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांसाठी गाड्या खरेदी करून केलेला गैरव्यवहार

(१०) * १०८९७ श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांसाठी महागाड्या गाड्या खरेदी करून या गाड्यांसाठी आवडीचे नंबर मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत तसेच या गाड्यांचा इंधन आणि देखभाल खर्चातही गैरव्यवहार करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे पणन संचालकाने आदेश दिले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) खरे नाही.

- (२) मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या लेखा परिक्षण अहवालावर चौकशी करण्यात पणन संचालक पुणे यांनी दि.३०.१२.२०१४ च्या आदेशान्वये विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग याना आदेशित केले आहे.
- (३) व (४) राज्य शासकीय स्तरावर प्राथमिक चौकशीत वाहनांचा वापर शासकीय कामासाठी करण्याचे आढळून आले असल्याने प्रश्न उद्भवत नाही. विभागीय सहनिबंधकांकडून चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर चौकशीतील इतर मुद्द्यांवर कार्यवाही अपेक्षित आहे.

राज्य सहकारी संघाच्या पुण्यातील मुख्यालयाच्या इमारतीसह गुलटेकडी व कोल्हापूरमधील भूखंडाच्या बी.ओ.टी. करारात झालेला गैरव्यवहार

(११) * ८२४१ श्रीमती माधुरी मिसाळ (पर्वती), श्री.योगेश टिळेकर (हडपसर), श्री.जगदीश मुळीक (वडगाव शेरी), श्री.भिमराव तापकीर (खडकवासला), श्री.लक्ष्मण जगताप (चिंचवड), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य सहकारी संघाच्या पुण्यातील मुख्यालयाच्या इमारतीसह गुलटेकडी व कोल्हापूरमधील भूखंडाचे बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) या तत्वावर विकसित करण्याच्या करारात १०५० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे दिनांक २२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बीओटीमध्ये संघाचे आर्थिक नुकसान झाल्याबद्दल तत्कालीन ३१ संचालकांवर नुकसानीचे दोषारोप पत्र ठेवण्यात आले, हे खरे आहे काय,
- (३) राज्य सहकारी संघाच्या भविष्य निर्वाह निधीबरोबरच विमान प्रवास, वाहन खर्च, मोबाईल खरेदी व दुरुस्तीची बिले, दैनिक भत्ते, भोजन व लॉजिंग, कॅटिन, करार, अनामत रक्कम यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) अद्याप कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, सदर प्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ नुसार चौकशी प्रस्तावित करण्यात आली होती. या चौकशी अहवालात बी.ओ.टी.प्रकरणात सदरचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) होय. प्राधिकृत अधिकारी यांनी दि.१२.१.२०१५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७२(३) नुसार संबंधित ३१ व्यक्तींवर दोषारोप पत्र ठेवले आहे.

(३) होय.

(४) प्राधिकृत अधिकारी यांनी दि.१२.१.२०१५ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७२(३) नुसार संबंधित ३१ व्यक्तींवर दोषारोप पत्र ठेवले आहे.

संघाचे दि.१.४.२०१० ते ३१.३.२०११ या कालावधीच्या विशेष लेखापरिक्षण अहवालातील बी.ओ.टी.च्या मुद्द्याबाबत विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ यांनी संघाचे संबंधित संचालकांवर दि.८.९.२०१२ रोजी बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे एफ.आय.आर. दाखल केले आहे. यासंदर्भात मा.उच्च न्यायलय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्र.७३७४/२०१२, ७६५२/२०१२, ७९२०/२०१२, ७६५७ दाखल झालेल्या असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

(५) कार्यवाही विनाविलंब केली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची लंडन येथील वास्तू विकत घेण्याबाबत

(१२) * ६०७९ श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे १९२१- २२ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत असताना वास्तव्य केलेल्या वास्तुचा लिलाव संबंधित प्रॉपर्टी एजन्सीने सुरु केला असून ही वास्तू ४० कोटी रुपयाला विकली जात आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, तत्कालीन मा.मुख्यमंत्री यांनी मुंबईतील ब्रिटनच्या उच्चायुक्तांना पत्र लिहून लिलाव थांबविण्याची विनंती केली होती त्यानुसार ४ महिने लिलाव थांबविण्यात आला असून सदर वास्तू विकत घेण्याची परवानगी केंद्र शासनाला मागितली असता ती परवानगी न देण्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, आता पुन्हा सदर वास्तू लिलावात काढण्याची तयारी सुरु केली असल्याने ही वास्तू विकत घेवून तिचे जतन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. राजकुमार बडोले :** (१) सदर वास्तू खुल्या लिलावाव्दारे विक्री करण्याची जाहिरात या वास्तूच्या मालकाने दि. १ सप्टेंबर, २०१४ रोजी प्रसिध्द केली होती.
- (२) तत्कालीन मा.मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत ब्रिटन उच्चायुक्त अथवा केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केल्याचे आढळत नाही.
- (३) व (४) डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांनी सन १९२१-२२ मध्ये वास्तव्य केलेले लंडनस्थित १० किंगज हेन्री रोड, एन.डब्ल्यु.३ येथील घर केंद्र शासन, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खरेदी करण्यास मा. मंत्रीमंडळाच्या दि.३/२/२०१५ रोजी झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता दिली असून त्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मंत्री (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार सदर वास्तू खरेदीसाठी Asking Price च्या १०% रक्कम संबंधित सॉलिसिटरच्या खात्यात जमा केली आहे.

वरसोली, चाळमळा,माणकुळे व शिरवली (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत

- (१३) * ७६७४ श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) वरसोली-चाळमळा व माणकुळे तसेच शिरवली (ता.अलिबाग, जि.रायगड) येथील पूलांची कामे होवून येथे अद्याप पोहोच रस्ता झालेला नाही तसेच सदरील रस्ता नादुरुस्त असल्याने तेथील वाहतूक बंद पडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच वरसोली-चाळमळा, माणकुळे व शिरवली येथील पुलाला पोहोच रस्ता न झाल्याने नागरीकांना दळणवळण करणे गैरसोयीचे होत आहे तसेच उक्त रस्त्यासाठी अनेकवेळा मागणी करूनही अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी देण्यात आलेला नाही, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

- श्री. चंद्रकांत पाटील :** (१) पोहोच रस्ता झालेला नाही हे खरे आहे, तथापि, पर्यायी रस्ता उपलब्ध असून तो सुस्थितीत आहे.
- (२) नाही.
- (३) मानकुळे धरंड दरम्यान पुलाच्या जोड रस्ताकरीता ग्रामस्थांचा विरोध विचारात घेऊन सुधारीत प्रस्ताव तयार करण्यात येत असून या करता भूसंपादन व आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्यावर निधी उपलब्धतेनुसार काम हाती घेण्याचे नियोजन राहिल.

वरसोली व चाळमळा दरम्यान पुलाच्या जोड रस्त्याकरीता भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निधीच्या उपलब्धतेनुसार काम हाती घेण्याचे नियोजन राहिल.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम अपूर्ण असल्याबाबत

(१४) * ५९३८ श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.बसवराज पाटील (औसा), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मंत्रालयाच्या मुख्य इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी दिनांक ३१ जुलै, २०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येऊनही तसेच पाच महिने उलटून गेले तरी काम पूर्ण न केल्याबद्दल सदर कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे दिनांक ५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तसेच चौकशीच्या अनुषंगाने सदर दुरुस्ती व नुतनीकरणाच्या कामास विलंब करणाऱ्या कंपनीविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे आहे.

(२) सदर प्रकरणी मुख्य अभियंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, मुंबई यांना याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(३) सकृतदर्शनी खालील कारणामुळे उशीर होत आहे.

१) मुळ निविदेत समाविष्ट नसलेली जास्तीची कामे करावी लागल्यामुळे ठरविलेले मुळ काम पूर्ण होण्यास विलंब झाला.

२) मुळ मंजूर लेआऊटप्रमाणे काम पूर्णत्वास आल्यानंतर त्यात मागणीप्रमाणे बदल करण्यासाठी काही भागात फरेबदल करावे लागले. यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब लागला.

३) नुतनीकरण व दुरुस्तीसाठी तळ, पहिला, दुसरा व तिसरा या मजल्यांवरील अस्तित्वातील कार्यालये व दालने संबंधितांनी साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१४ मध्ये रिक्त करून दिल्यामुळे काम पूर्ण होण्यास विलंब लागला.

**बाळे गावातील (जि.सोलापूर) जिल्ह्यातील स्मशानभूमीसाठी राखीव
असलेली जागा रस्त्याच्या कामासाठी घेण्यात आल्याबाबत**

(१५) * ६०५४ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर-पुणे (जि.सोलापूर) या राष्ट्रीय महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सुरु केले असून सोलापूरजवळील बाळे गावाजवळ पूर्वी दलित समाजासाठी स्मशानभूमीची राखीव असलेली जागा या रस्त्यांच्या कामासाठी घेण्यात आल्यामुळे दलित समाजाला स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा दिली नसल्यामुळे अंत्यसंस्कार रस्त्यावरच करण्यात येतात, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत वारंवार जिल्हाधिकारी सोलापूर यांचेकडे मागणी करूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे तेथील समाजात संतापाची भावना निर्माण झाली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दलित समाजाच्या स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) नाही.

(३) मा.जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या दिनांक ०५.०२.२०१५ च्या आदेशान्वये दलित (महार समाज) समाजाच्या स्मशानभूमीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती-सुरत या ४८० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत

(१६) * ५८४५ श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अमरावती-सुरत या ४८० किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणासाठी लागणाऱ्या ९० टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झालेले असून केंद्रातून मंजूर रकमेचा रु. ८००० कोटींचा पहिला हप्ता देखील मंजूर झालेला असला तरी अमरावती-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अद्याप सुरु करण्यात आलेले नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय

(२) असल्यास, राज्यशासनाने सदर चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने आराखडा तयार केला आहे काय, त्याचा तपशील काय आहे,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार अमरावती-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

सद्यःस्थितीत ९५% भूमीचे नोटीफिकेशन झालेले असून, प्रत्यक्ष ७५% ताबा मिळाला आहे. सदर काम बी.ओ.टी. तत्वावर प्रस्तावित आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार ८०% जागा ताब्यात आल्याशिवाय काम सुरु करता येत नाही.

- (२) सदर काम भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण मार्फत करण्यात येत आहे.
- (३) सदरील कामाचे कंत्राट ठेकेदाराला देण्याचे काम सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यांच्या कार्यालयामध्ये अंतिम टप्प्यात आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या संगणक व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षणात झालेला गैरव्यवहार

(१७) * ८६९३ श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संगणक व व्यक्तिमत्व विकासासंबंधी प्रशिक्षण देण्यासाठी कोअर एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी, झेनिथ सॉफ्टवेअर लि., बिर्ला श्लोका एज्युकेशन लि. या कंपन्यांनी पुर्वानुभवाची बनावट प्रमाणपत्रे सादर करून सुमारे २४ कोटी २८ लाख रुपये संबंधित अधिका-यांच्या संगनमताने घेतल्याचे माहे सप्टेंबर / ऑक्टोबर, २०१४ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) तसेच या गैरव्यवहाराप्रकरणी संबंधित कंत्राटदार कंपन्या, अधिकारी / कर्मचारी आणि तत्कालीन सामाजिक न्याय विभागाच्या मा.मंत्री महोदयांच्या स्वीय सहायकांविरुद्ध चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार संबंधितांविरुद्ध पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) या विभागामार्फत शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देण्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त, अपंग कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत चौकशी करण्यात आली असून, त्याबाबतचा अहवाल शासनास प्राप्त झालेला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत स्वतंत्रपणे संबंधित कंपन्यांविरुद्ध व संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीची कार्यवाही सुरु आहे. त्यासंदर्भातील सद्यःस्थितीची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मागविण्यात आलेली आहे, परंतु सदरील माहिती अद्याप अप्राप्त आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**तळोजा (जि.रायगड) येथील एम.आय.डी.सी.तील कारखान्यांतील सांडपाणी
वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटून होत असलेली गळती**

(१८) * ७१७३ श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तळोजा (जि.रायगड) येथील एम.आय.डी.सी.तील कारखान्यांमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या जीर्ण झाल्यामुळे अनेक ठिकाणी फुटून गळत असल्याने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून स्थानिकांनी संबंधित अधिका-यांकडे तक्रारी केल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या तक्रारीकडे तेथील प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले, तसेच सदरची गळती थांबविण्याकरिता कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) (२) व (३) तळोजा एमआयडीसीतील कारखान्यांमधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमधील गळतीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यासंबंधीची कोणतीही तक्रार स्थानिकांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केलेली नाही. तथापि, दि.१९/५/२०१४ रोजी वाघिवली खाडीकिनाऱ्यावरील रहिवासी, मासेमार व कोळी यांनी वायू व पाणी प्रदुषणासंबंधीची तक्रार महामंडळाकडे प्राप्त झाली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने दि.२०/५/२०१४ रोजी तपासणी करून वाघिवली खाडीमधील तुटलेली जलवाहिनी बदलण्यात आलेली आहे. तसेच जीर्ण झालेल्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने बदलण्याची कार्यवाही सुरु आहे व वायु प्रदुषणाच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून ७ सदस्यांच्या समितीची नेमणूक केली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

केंद्र शासन कर्जमाफी व सवलत योजना २००८ रकमेच्या वसुलीबाबत

(१९) * १०६२६ श्री.उल्हास पाटील (शिरोळ), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.संग्राम थोपटे (भोर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र शासनाने सन २००८ मध्ये कर्जमाफी व सवलत योजना जाहीर करून नाबार्डमार्फत त्याची अंमलबजावणी केली असून या योजनेचा कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाखांवर शेतकऱ्यांना अंदाजे २९२ कोटींचा लाभ मिळाला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, काही तक्रारीवरून सन २०१२ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४५६६६ शेतकऱ्यांचे रु.११२ कोटींची कर्जमाफी मंजूरीपेक्षा जादा पतपुरवठा हा निकष काढून नाबार्डच्या सूचनेवरून जिल्हा बँकेने अपात्र ठरवून कर्जदार शेतकरी सहकारी संस्था अथवा सचिव यांना सूचना न देता रु. ४४ कोटी परस्पर वसूल करून (बेकायदेशीररित्या) जमा खर्चही केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, केंद्र शासनाच्या मुळ योजनेत कर्ज मर्यादेबाबत कोणत्याही अटी नसताना नाबार्डने काढलेला निष्कर्ष हा चुकीचा आहे तसेच तक्रार झाल्यानंतर जिल्हा लेखापरिक्षक यांनी सहकारी संस्थेने ऑडीट केले त्यामध्ये फारसा फरक दिसला नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कोल्हापूर जिल्हा बँकेचे सेवा संस्थेचे सचिव एक महिना रजेवर असताना संस्थेकडून कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसताना केलेली फेरतपासणी चुकीची असून बँकेने नाबार्डला दिलेली माहिती आणि जिल्हा लेखापरिक्षक यांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदरहू प्रकरणांची चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) असल्यास, सदर केंद्र शासन कर्जमाफी व सवलत योजना सन २००८ रकमेच्या अन्यायकारी वसुलीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय,

केंद्र शासन कृषि कर्जमाफी व सवलत योजना २००८ नुसार बँकेने निकषाप्रमाणे छाननी सी.ए.तपासणीमधील शेतक-यांच्या २,०९,३१९ कर्ज खात्यांचा रु.२९३.७८ कोटींचा प्रस्ताव तयार करून दि.३०.०६.२००८ रोजी केंद्र शासन येणे दर्शवून शेतक-यांचे व संस्थेच्या खाती रक्कम जमा दिलेली होती व योजनेप्रमाणे राज्य बँकेमार्फत नाबार्डकडे प्रस्ताव सादर केलेला होता.

(२) नाही.

सन २००८-०९ च्या नाबार्ड तपासणी अहवालामध्ये कमाल मर्यादा मंजूरीपेक्षा जादा कर्ज वाटप रक्कम अपात्र ठरविण्यात आली त्या आधारे नाबार्डने रु.९२.०३ कोटी रक्कम त्यांचे स्तरावर राखून ठेवून नंतर नाबार्डने सहकार खाते, महाराष्ट्र राज्य बँकेला हा निकष लागू

करून पुर्नतपासणीचे आदेश दिले व या आदेशान्वये झालेल्या तपासणीच्या अहवाला आधारे रु. ११२.८९ कोटी नाबार्डने रक्कम अपात्र ठरविली व या रक्कम संबंधितांचेकडून वसूल करण्याचे आदेश दिले. या आदेशाप्रमाणे संस्थांच्या खाती राखून ठेवलेली रक्कम रु. ३३.६५ कोटी बँकेच्या नियमाप्रमाणे वसूल केली आहे.

(३) अंशतः खरे आहे.

या योजनेच्या मूळ निकषामध्ये कमाल मर्यादा मंजूरीचा कोणताही उल्लेख नव्हता ही बाब खरी आहे व याबाबत बँकेने नाबार्डकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. तथापि बँकेच्या मागणीवर सकारात्मक विचार नाबार्डने केला नाही. अप्पर निबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि.३१.१२.२०१० च्या पत्राने रु.९०.१६ कोटी जादा लाभ दिल्याचा अहवाल नाबार्ड यांना सादर केलेला आहे. सहकार खात्याच्या लेखापरिक्षकांनी फक्त पीककर्ज खात्याची तपासणी केलेली आहे. बँकेने नाबार्ड यांचा तपासणी अहवाल व पत्राप्रमाणे पीक कर्ज व रूपांतर खात्यांची तपासणी केलेली आहे. त्यामुळे सहकार खाते व बँक यांच्या अपात्र रक्कमेत फरक आहे.

(४) नाही.

विविध कार्यकारी संस्थांचे सचिव संपावर होते. पण नाबार्डने बँकेस तात्काळ माहिती सादर करावयास सांगितले होते. बँकेकडे कमाल मर्यादा पत्रक डिमांड पत्रक व कर्ज खात्याच्या यादया उपलब्ध असल्याने त्याआधारे माहिती तयार केली आहे. त्यामुळे बँकेने केलेली फेरतपासणी चुकीची म्हणता येणार नाही. बँकेने नाबार्ड यांचे दि.१८.०५.२०१० व दि.२७.०१.२०१२ चे पत्रानुसार कमाल मर्यादा मंजूरीपेक्षा जादा वाटप केलेल्या रक्कमा अपात्र केलेल्या आहेत.

अप्पर निबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दि.३१.१२.२०१० च्या पत्राने रु.९०.१६ कोटी जादा लाभ दिल्याचा अहवाल नाबार्ड यांना सादर केलेला आहे. सहकार खात्याच्या लेखापरिक्षकांनी फक्त पीक कर्ज खात्याची तपासणी केलेली आहे. बँकेने नाबार्ड यांचा तपासणी अहवाल व पत्राप्रमाणे पीक कर्जासह रूपांतर खात्यांची तपासणी केलेली आहे. त्यामुळे सहकार खाते व बँक यांच्या अपात्र रकमेत रु.२२.७३ कोटी इतकी तफावत आहे.

(५) बँकेने केलेली कार्यवाही चुकीची नसल्याने चौकशीचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि तत्कालीन मा.कृषि मंत्री भारत सरकार यांचे दालनात दिलेल्या निर्णयाप्रमाणे नाबार्डने खास पथकामार्फत फेरचौकशी केली होती. सदरचा अहवाल बँकेस प्राप्त झाला नाही.

(६) सदरची वसुली महाराष्ट्र शासन, नाबार्ड यांच्या सूचनेप्रमाणे केलेली असल्याने अन्यायकारक वसुली झालेली नाही. तथापि, सदर रक्कम शेतक-यांना एकाचवेळी परतफेड करणे आर्थिकदृष्ट्या अशक्य असल्याने अपात्र कर्जाचे रूपांतर करण्यात येऊन ३, ५ व ७ वर्षे मुदतीचे हप्ते पाडण्यात आले आहेत.

जव्हार (जि.ठाणे) येथील वरिष्ठ लेखा अधिकारी यांनी महिलेशी केलेली गैवर्तन

(२०) * ९८२६ श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जव्हार (जि.ठाणे) येथील सार्वजनिक बांधकाम विभाग येथे गेल्या २ वर्षांपासून कार्यरत असलेले वरिष्ठ लेखा अधिकारी श्री.गणेश ठाकरे यांनी एका आदिवासी महिलेचा विनयभंग केल्याबाबत दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास जव्हार पोलिस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे तसेच श्री.ठाकरे यांच्याविरुद्ध अनेक लोकप्रतिनिधी यांनी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे यांचेकडे तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच श्री.ठाकरे हे दिनांक १० जानेवारी, २०१४ पासून कामावर येत नसल्यामुळे त्यांचेकडे प्रलंबित असलेल्या विकास कामांचा निधी मंजूरीअभावी परत जाऊ नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार श्री.ठाकरे, वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२) श्री.ठाकरे हे दि.९.१.२०१५ पासून सा.बां.विभाग, जव्हार येथे अनुपस्थित आहेत. तथापि, श्री.ठाकरे यांच्याकडे दिनांक १५.१.२०१५ पासून खारलॅंड डेव्हलपमेंट डिव्हीजन कळवा येथील विभागीय लेखापाल या पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असून, श्री.ठाकरे हे सध्या खारलॅंड डेव्हलपमेंट विभाग, कळवा येथे उपलब्ध असल्याने, सा.बां.विभाग, जव्हार येथील कामाकाजासंदर्भात त्यांच्याच सेवेचा उपयोग करून घेण्याबाबत महालेखाकार कार्यालयाने कळविले आहे. त्यानुसार अधीक्षक अभियंता, यांनी श्री.ठाकरे यांना जव्हार सा.बां.विभागातील प्रलंबित कामकाज पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- (३) सद्यःस्थितीत पोलीसांमार्फत गुन्हा तपासाधीन आहे. पोलीसांकडून गुन्ह्यासंदर्भातील अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर, श्री.ठाकरे हे महालेखाकार, नागपूर यांच्या आस्थापनेवरील अधिकारी असल्याने विभागीय चौकशीच्या अनुषंगाने, महालेखाकार, नागपूर कार्यालयास कळविण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तिलारी राज्यमार्गाचे डांबरीकरणचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याबाबत

(२१) * ८०१७ श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तिलारी राज्यमार्गाचे नव्याने करण्यात येणारे डांबरीकरणाचे काम अपूर्ण तसेच निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त रस्त्याचे काम अर्धवट व निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे रस्ता अनेक ठिकाणी उखळू लागल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर राज्य मार्गाचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**गव्हाणफाटा ते जेएनपीटी, जासई नाका (जि.रायगड)
परिसरासाठी पर्यायी रस्ता तयार करणेबाबत**

(२२) * ७६२४ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.समीर कुणावार (हिंणघाट), श्री.बाबुराव पाचर्ण (शिरूर), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.मनोहर भोईर (उरण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पनवेल-उरण (जि.रायगड) येथील रस्त्यावरील गव्हाणफाटा ते जेएनपीटी,जासई नाका या मार्गावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे त्या परिसरात वाहतूकीच्या अनेक समस्या निर्माण होऊन सदरील वळण रस्त्यावर अनेक प्रवाशांचे अपघाताने मृत्यू होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रस्त्यांच्या वळणावर कठडा नसलेले तसेच धोकादायक तलाव याच मार्गावर असल्याने सदरहू रस्त्यावर सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवून नागरिकांचे प्राण वाचविण्याबाबतची मागणी जासई आणि गव्हाण येथील ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार उपरोक्त रस्त्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून वाहतूकीच्या समस्या व अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्यादृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अखत्यारीतील रस्त्याच्या लांबीत कोणताही तलाव येत नसून या संबंधाने कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

(३) रस्त्यावरील वाहतुक वर्दळ विचारात घेता रस्त्याच्या ८.१५ कि.मी. लांबीत रस्त्याचे सहापदरीकरण करण्याच्या कामाच्या निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत मागविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**चंदगड तालुक्यातील (जि.कोल्हापूर) मोटणवाडीफाटा ते इसापूर तसेच तारेवाडी
हलगे बंधारा व मरणहोळ या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत**

(२३) * ८७५७ श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.भास्कर जाधव (गुहागर) :

सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चंदगड तालुक्यातील (जि.कोल्हापूर) मोटणवाडीफाटा ते इसापूर तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागाला जोडणारा तारेवाडी हलगे बंधारा व मरणहोळ या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्यांची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) प्रश्नाधीन मोटणवाडी फाटा ते इसापूर या रस्त्याच्या एकूण १८.०० कि.मी. लांबीपैकी ५.४०० कि.मी. लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे पूर्ण असून उर्वरित लांबीतील मजबुतीकरण व डांबरीकरणाची कामे निधी निकष व प्राथम्यक्रमाने हाती घेण्याचे नियोजन आहे. सद्यस्थितीत उर्वरित लांबीतील खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आला आहे.

तारेवाडी हलगे बंधारे हा रस्ता खड्डे भरून वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आला आहे.

मरणहोळ रस्ता ग्रा.मा. दर्जाचा असून देखभाल व दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे आहे. सदर रस्त्याच्या एकूण ३.७०० कि.मी. लांबीपैकी १.९०० कि.मी. लांबी खाजगी जमिनीतून व १.८०० कि.मी. लांबी वन हद्दीतून जाते. वन विभागाची मान्यता मिळाल्यास रस्ता दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**सेनगांव (ता. जि.हिंगोली) येथील सवना येथील पुलाचे
काम सात वर्षांपासून अपूर्ण असल्याबाबत**

(२४) * ५६१८ श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सेनगांव (ता. जि.हिंगोली) येथील सवना येथील गावालगत असलेल्या पुलाचे काम सात वर्षांपासून अपूर्ण असल्याने पावसाळ्यात तांड्याचा व सवना गावाचा संपर्क तुटून शालेय विद्यार्थ्यांची तसेच नागरिकांची गैरसोय होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर पुलाचे काम लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच सदर पुलाच्या कामास विलंब लावणाऱ्या व्यक्तींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

तथापि सदर ठिकाणी वळण रस्ता केल्यामुळे तांड्याचा व सवना गावाचा संपर्क तुटलेला नाही.

(२) व (३) कामासाठी आवश्यक अनुदान उपलब्ध न झाल्याने कंत्राटदारांची देयके अदा करणे शक्य झाले नाही. कंत्राटदारांनी आवश्यक काम त्यामुळे स्थगित ठेवले आहे. सद्यःस्थितीत, पुलाच्या स्तंभ व अंत्यपादाच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. अंत्यपादाचे काम प्रगतीत आहे. सदरहू कामाकरीता अनुदान उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

**ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील कंपनी बंद पडत असल्यामुळे
हजारो कामगार बेकार होत असल्याबाबत**

(२५) * ६९१६ श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील जवळपास ४६६ कंपनी बंद पडल्या असल्याची बाब माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, एवढ्या संख्येने कंपनी बंद पडल्यामुळे हजारो कामगारांवर बेकारीची वेळ आली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, कामगारांना पूर्ववत रोजगार मिळावा या उद्देशाने सदर कंपनी पुन्हा सुरु करण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) व (२) अंशतः खरे आहे.

नवी मुंबई क्षेत्रातील माहे फेब्रुवारी-२०१५ पर्यंत उत्पादन सुरु केलेले एकूण ३३०२ उपक्रम नोंदणीकृत आहेत. सद्यःस्थितीत औद्योगिक प्रगणना सर्वेक्षण-२००८ नुसार नवी मुंबईतील २४० उद्योग घटक बंद असल्याचे आढळले.

उत्पादनास मागणी, खेळते भांडवलाचा अपुरा पुरवठा, कच्चा माल अनुपलब्धता, विज टंचाई, बाजारपेठेचा अभाव, व्यवस्थापकीय अडचणी, बाजारपेठेतील स्पर्धा व इतर विविध कारणास्तव काही उद्योग जीवनक्षम न ठरणे अपेक्षित आहे. त्यासाठी असे जीवनक्षम नसलेला उद्योग वेळोवेळी कालांतराने बंद होत असला तरी त्याची जागा, इमारत व इतर मालमत्ता यांचे हस्तांतरण होऊन नवीन उद्योग त्या ठिकाणी प्रस्थापित होत असतो, ही वस्तुस्थिती आहे.

नवी मुंबईतील क्षेत्रात ४९८ अस्थायी उद्योग घटक असून त्यामध्ये यंत्रसामुग्रीची गुंतवणूक रु.२३९११.७७ लाख इतकी असून त्यात १४२६७ स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच, ३३०२ स्थायी उद्योग घटक नोंदणीकृत असून यंत्रसामुग्रीची गुंतवणूक रु.१९५५६७.२२ लाख इतकी असून त्यात १००६६५ स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त झालेला आहे.

(३) राज्यात नवीन उद्योग यावेत व उद्योग घटक बंद पडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरण २०१३ जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी माहे एप्रिल, २०१३ पासून सुरु झाली आहे.

या धोरणात मागील धोरणापेक्षा अधिकच्या सोयी सवलतीचा समावेश आहे. तसेच पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकासाठी विशेष अभय योजना माहे मे, २०१३ पासून लागू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र घटकांनी शासनाची देणी एक रकमी भरल्यास व्याज व दंडव्याज माफ करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर येथील जिल्हा उपनिबंधकाने लाखो रुपयांचा बुडविलेला महूसल

(२६) * ९३३४ डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर येथील जिल्हा उपनिबंधक सुनिल शिरापूरकर यांनी लाखो रुपयांच्या शासकीय महसूलाचे नुकसान केल्याचे विभागीय सहनिबंधक राजेंद्र दरोडे यांना माहे डिसेंबर, २०१४ च्या सुमारास सादर केलेल्या अहवालात स्पष्ट झाले हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, हा अहवाल पुढील कारवाईकरिता राज्य दक्षता कक्षांच्या उपनिबंधकाकडे पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) सदर प्रकरण छाननी अधिन असून या प्रकरणी पुराव्यासह दोषारोप निश्चित करण्यासाठी पुराव्यांच्या दस्तऐवजांच्या प्रतीची आवश्यकता असल्याने उक्त दस्तऐवजांच्या सांक्षाकीत प्रती सादर करणेबाबत विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांना सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांनी कळविलेले आहे. उक्त पुराव्यांची दस्तऐवजांच्या प्रती प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतूदीनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

**यवतमाळ जिल्ह्यात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या वतीने
कापूस खरेदीमध्ये होत असलेला गैरव्यवहार**

(२७) * १२०० श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.अजित पवार (बारामती), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.राहुल जगताप (श्रीगांदा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.दिलीप सोपल (बार्शी), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.सुरेश लाड (कर्जत) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यात सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) सुमारे १० लाख क्विंटल कापसाची खरेदी केली असून त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असल्याची तक्रार संबंधित पोलीस स्थानकात माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान केली आहे,हे खरे आहे काय,

(२) त्याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शेतक-यांकडून सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) खरेदी केलेल्या कापसात तेथील शेतक-यांना सुमारे ३ टक्क्यांपर्यंत तूट दाखविली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषींवर पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर प्रश्न हा भारतीय कपास निगम मर्या. (CCI) केंद्र शासनाच्या नियंत्रणाखालील एजन्सीबाबत असून भारतीय कपास निगमकडे अशा प्रकारच्या गैरव्यवहाराबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

(२) हिंगणघाट येथील कापूस खरेदी व त्याचे वजन हे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व त्यांच्या अधिका-यांच्या उपस्थित नियमानुसार होते. त्यामुळे अशा प्रकारची कोणतीही तक्रार भारतीय कपास निगम मर्या.यांच्याकडे प्राप्त झालेली नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे शहरातील कोपरी येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातील गैरसुविधांबाबत

(२८) * ६६२९ श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.सुभाष साबणे (देगलूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्रीमती संगीता ठोंबरे (केज), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.प्रशांत बंब (गंगापूर), श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे, कोपरी येथील आदिवासी शासकीय वसतिगृहामध्ये ठाणे, पालघर, रायगड, नाशिक इ.ठिकाणाहून शिक्षणासाठी आलेल्या मुलींच्या समस्या सोडविल्या जात असून आदिवासी विकास विभागातील अधिका-यांच्या छळाच्या निषेधार्थ त्यांनी आत्मदहन करण्याचा दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास मा.आदिवासी विकास मंत्री, आदिवासी आयुक्त यांचेकडे निवेदनाद्वारे इशारा देऊन आंदोलन ही केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आंदोलनात सहभागी झाल्याची शिक्षा म्हणून एका मुलीला वसतीगृहातून काढून टाकले असून उर्वरीत ६३ मुलींनी या प्रकारामुळे वसतीगृह सोडण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी चौकशी केलेली आहे काय व त्यात काय आढळून आले व त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

आंदोलनात सहभागी झाल्याची शिक्षा म्हणून कोणत्याही विद्यार्थिनीला वसतीगृहातून काढलेले नाही. तसेच सदर वसतीगृहातील अन्य ६३ मुलींनी वसतीगृह सोडण्याचा निर्णय घेतला असल्याची बाब खरी नाही. मात्र, प्रस्तुत वसतीगृहात सन २०१४-१५ या वर्षात प्रवेशित विद्यार्थिनीपैकी एका विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न वसतीगृह प्रवेशाच्या विहित मर्यादेपेक्षा म्हणजेच रु.२,५०,०००/- पेक्षा अधिक असूनही वसतीगृह प्रवेशावेळी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.१९,५००/- इतके नमूद केल्याची बाब निदर्शनास आल्याने सदर विद्यार्थिनीचा प्रवेश शासन नियमानुसार रद्द करण्यात आला आहे.

(३) होय.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, बोरीवली, मुंबई यांनी सदर प्रकरणाची चौकशी केली आहे. विद्यार्थीनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्नासंबंधी शहानिशा केली असता विद्यार्थीनीच्या वडीलांचे नोकरीपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न रू.२,६९,८८०/- इतके येत आहे. वसतीगृह प्रवेशासाठी सद्यःस्थितीत असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा रू. २,५०,०००/- इतकी असल्यामुळे दि.११.११.२०११ व दि.१०.४.२०१३ चे शासन निर्णयातील विहित अटी-शर्ती नुसार सदरहू विद्यार्थीनी वसतीगृह प्रवेशास पात्र नाही. त्यामुळे सदरहू विद्यार्थीनीचा वसतीगृहातील प्रवेश प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, बोरीवली, मुंबई यांनी दिनांक १४.१.२०१५ चे पत्राद्वारे रद्द केला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**पिंपळनेर (ता.साक्री) येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील
विद्यार्थीनींवर झालेला बलात्कार**

(२९) * ११२२८ श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पिंपळनेर (ता.साक्री) येथे आदिवासी विकास विभाग संचालित "नामदेव चिंधु पगारे अनुदानित आश्रमशाळेतील" विद्यार्थीनींवर बलात्काराची घटना दिनांक १४ डिसेंबर, २०१४ रोजी निदर्शनास आली हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पिडीत विद्यार्थीनीने वर्गशिक्षिका व वस्तीगृह अधिक्षकेला घटनेची माहिती देऊनही घटना उघडकीस येऊ नये म्हणून विद्यार्थीनी व तिच्या पालकांवर दडपण आणले हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले तसेच संशयित तरुणांसह वर्गशिक्षिका व वस्तीगृह अधिक्षकेवर शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे ?

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

(२) दिनांक १४.१२.२०१४ ते १५.१२.२०१४ सकाळपर्यंत विद्यार्थीनी आश्रमशाळेत नसल्याचे अधिक्षिका, मुख्याध्यापक व अन्य कर्मचारी यांच्या जबाबात नोंदविले आहे. तथापि सदर घटनेची माहिती प्रकल्प कार्यालयास शाळा व्यवस्थापनेने दिली नाही. सदर घटना दडपण्यासाठी दि.१५.१२.२०१४ रोजी पिडीत मुलगी व तीचे पालक यांचेकडून माफीपत्र लिहून घेण्यात आल्याचेही चौकशीत आढळले.

(३) सदर प्रकरणी चौकशी करण्यात येवून चौकशीत उपलब्ध कागदपत्र व माहितीनुसार शाळेतील अधिकािका श्रीमती सविता वाघ व इयत्ता १२ वी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती पोर्णिमा मगन भामरे यांना दिनांक २५.१२.२०१४ पासून निलंबित करण्यात आलेले असून घटनेशी संबंधित आरोपींवर दि.२४.१२.२०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ठाणे रोडवरील कशेळी येथे कल्याण संगम इन्फ्राटेक प्रा.लि.या कंपनीने टोलनाका सुरु केल्याबाबत

(३०) * ८९६७ श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-ठाणे रोडवरील कशेळी येथे कल्याण संगम इन्फ्राटेक प्रा.लि.या कंपनीने टोलनाका उभारून माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान टोल सुरु केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर टोलनाक्याच्या विरोधात शेकडो टेम्पो चालकांनी दिनांक ५ जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर टोलनाका बंद करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही,

सदर प्रकल्पाकरिता पथकर दि.१७.११.२०११ पासून सुरु करण्यात आला आहे.

(२) होय.

(३) दि.५.१.२०१५ रोजी मोर्चा दरम्यान प्राप्त निवेदनांतर्गत प्रमुख मागण्या ह्या शासन परिपत्रकाप्रमाणे ५.०० कि.मी. परिसरातील नागरीकांना टोल वसुली सवलत मिळण्याविषयी, स्थानिक रहिवाश्यांना टेम्पोकरीता म्हणजेच हलक्या व्यापारी मालवाहतूक करणा-या वाहनांकरीता (LCV) पास सवलत मिळाली पाहिजे, रस्त्यावरील खड्डे भरणे तसेच सोयी सुविधा पुरविणे या होत्या.

टेम्पो या वाहन प्रकाराकरिता पास देण्याची तरतूद पथकर अधिसूचनेत नाही.

रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले असून रस्ता वाहतूकीस सुस्थितीत आहे. करारपत्राप्रमाणे इतर सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी प्रकल्प कंत्राटदारास सुचना देण्यात आल्या असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कन्नड अंतर्गत मे.संत सतरामदास कन्स्ट्रक्शन चाळीसगांव
यांना कामे न करता देयक अदा केल्याबाबत**

(३१) * ९५७९ श्री.हर्षवर्धन जाधव (कन्नड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम

(सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक बांधकाम उपविभाग कन्नड अंतर्गत अंमळनेर-नागपूर-कन्नड व बोरगाव-देवगांव टोका या रस्त्यावर मे. संत सतरामदास कन्स्ट्रक्शन चाळीसगांव यांना कामे न करता लाखो रुपयांची देयके अदा करण्यात आल्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास पत्राव्दारे तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित अभियंता व कंत्राटदार यांच्याविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, निवेदन प्राप्त आहे.

(२) व (३) अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण, मंडळ औरंगाबाद यांचेमार्फत चौकशी आदेशित करण्यात आली आहे. प्राप्त अहवालानुसार, कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

**वैभववाडी- गगनबावडा (जि.सिंधुदुर्ग) तसेच विजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील करूळ ते एडगाव
या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याबाबत**

(३२) * ५७१० श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र

आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी-गगनबावडा मुख्य रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे सुरु असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने त्याची चौकशी केली जावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान केली आहे, हे खरे आहे काय,

(२) विजयदुर्ग-कोल्हापूर मार्गावरील करूळ ते एडगाव रस्त्याचे डांबरीकरणाचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) होय, प्रश्नांकीत कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

(३) व (४) अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांचे मार्फत चौकशी आदेशित करण्यात आली आहे. प्राप्त अहवालानुसार कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

**राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीदाराकडून
आडत घेण्यात येत असल्याबाबत**

(३३) * ६०३१ श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.बाबुराव पाचर्ण (शिरूर), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.संदीपानराव भुमरे (पैठण), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.संग्राम थोपटे (भोर), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (परंडोल), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.राहुल मोटे (परांडा) : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये खरेदीदाराकडून आडत घेण्याच्या पणन संचालकांच्या निर्णयाला मा.पणन मंत्री यांनी स्थगिती देऊन सर्वसामान्य तोडगा काढण्याबाबत आडते, व्यापारी, हमाल व शेतक-यांची बैठक घेऊन समिती स्थापन करण्याचे आश्वासन माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणण्यात येणाऱ्या मालाच्या आडत प्रश्नाची समस्या सोडविण्यासाठी दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास मा.पणनमंत्री यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली होती, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत घेतलेल्या निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे व तदनुसार शेतकऱ्यांना न्याय मिळण्याबाबत आता पर्यंत काय कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) असल्यास, शेतक-यांना आडत व दलाली असे अवाजवी रक्कम भरावी लागत असल्याने शेतकऱ्यांना माल विकून त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी व आडत खरेदीदारांकडून वसूल करण्यासाठी बाजार समितीत वेगळी यंत्रणा राबविण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच बाजारसमितीतील आडत रद्द करण्यासाठी शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) होय.

(३) व (४) सर्व संबंधितांची बैठक दि.१५.१.१५ रोजी घेण्यात आली. त्या बैठकीत सर्व संबंधित घटकांच्या प्रतिनिधीची समिती गठीत करण्यात येऊन या समितीच्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(५) समितीच्या शिफारशीनुसार आडत बाबतचे धोरण निश्चित करण्यात येईल.

ठाणे येथील कापूरबावडी पुलाच्या निकृष्ट कामाबाबत

(३४) * ७०२४ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील कापूरबावडी उड्डाणपुलाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्यान सदर पुलास तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी (ओवळा-माजिवडा) दिनांक ८ डिसेंबर, २०१४ रोजी मा.मुख्यमंत्री मा.सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच ठाणे येथील कापूरबावडी पुलाच्या निकृष्ट दर्जासंदर्भात, मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी लोकप्रतिनिधीसमवेत (मुंब्रा-कळवा) दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी पाहणी करून चौकशी केली आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले तदनुसार दोषी अधिका-यांवर कोणती कारवाई केली आहे,

(५) या प्रकरणाची अदयाप चौकशी पूर्ण झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व पुलाचा वापर करणा-या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने आवश्यक कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) नाही.

(२) होय.

(३) होय.

(४) महामंडळाने एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून समितीचा अहवाल अदयाप अप्राप्त आहे.

(५) चौकशीच्या कामाचा वाव विस्तृत असल्यामुळे समितीने मुदत वाढ मागितली आहे.

उपरोक्त पुलाचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यावर ह्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

तलासरी (जि.पालघर) व शिरपूर (जि.धुळे) येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील
मुलींना अन्नातून विषबाधा झाल्याबाबत

(३५) * ५२०९ श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा), श्री.बाबुराव पाचर्णे (शिरूर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत असलेल्या तलासरी येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील ३२ मुलींना दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी तसेच शिरपूर (जि.धुळे) येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) मुलींचे शासकीय वसतीगृह, तलासरी, जि.पालघर येथील २९ मुलींना दिनांक ९.१.२०१५ रोजी व मुलींचे वसतीगृह, शिरपूर, जि.धुळे येथील १६ मुलींना दिनांक ९.१.२०१५ रोजी रात्री जेवणानंतर जुलाब, उलटी, पोटदुखीचा त्रास झाला ही बाब खरी आहे.

(२) होय, चौकशी करण्यात आली आहे.

मुलींचे शासकीय वसतीगृह, तलासरी, जि.पालघर येथील २९ मुलींना दिनांक ९.१.२०१५ रोजी रात्री जेवणानंतर जुलाब, उलट्या, पोटदुखीचा त्रास झाल्याने ग्रामीण रुग्णालय, तलासरी येथे औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी २९ मुलींची तपासणी करून त्यापैकी २२ मुलींची प्रकृती ठीक असल्याने त्यांना वसतीगृहात पाठविण्यात आले. उर्वरित ७ मुलींवर उपचार करून दिनांक १०.१.२०१५ रोजी वसतीगृहात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, तलासरी यांनी वसतीगृहात मुलींनी घेतलेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविण्यात आले.

मुलींचे शासकीय वसतीगृह, शिरपूर, जि.धुळे येथील १६ मुलींना दिनांक ९.१.२०१५ रोजी रात्री जेवणानंतर जुलाब, उलट्या, पोटदुखीचा त्रास झाल्याने उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथे औषधोपचार करून दिनांक १०.०१.२०१५ रोजी वसतीगृहात पाठविण्यात आले. वसतीगृहातील एका विद्यार्थिनीच्या भावाने गावाहून आणलेल्या जेवणाच्या डब्यातील अन्नपदार्थ ज्या खोलीतील मुलींनी खाल्ले केवळ त्याच खोलीतील १६ मुलींना सदर त्रास जाणवला. अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, धुळे यांच्याकडून वसतीगृहातील अन्नाचे नमुने तपासणीकरीता घेण्यात आलेले आहेत.

आदिवासी मुलींचे वसतीगृह, तलासरी व आदिवासी मुलींचे वसतीगृह, शिरपूर येथील अन्नाच्या नमुन्याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

काराव (ता.अंबरनाथ, जि.ठाणे) येथील आश्रमशाळेचे अधीक्षक आदिवासी मुलींशी अश्लील चाळे करित असल्याबाबत

(३६) * १३९६ श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बदलापूर शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या काराव गावात असलेल्या आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी येणा-या गरीब आदिवासी मुलींशी आश्रमशाळेचे अधीक्षक अश्लील चाळे करित असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास उघडकीस आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, उक्त प्रकरणात दोषी आढळून येणा-या विरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

उल्हास परिसर प्रतिष्ठान संचलित अनुदानित आश्रमशाळा, काराव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या आश्रमशाळेतील अधीक्षक श्री.अजितसिंग जयसिंग गिरासे यांच्याविरुद्ध यासंदर्भात आश्रमशाळेतील ९ विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाकडे दिनांक ३१.१२.२०१४ रोजी लेखी तक्रार दिली आहे.

(२) व (३) विद्यार्थ्यांनीच्या पालकांनी एकत्र येवून पोलीस ठाणे कुळगांव (बदलापूर) येथे सदर अधीक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सन १९८९ चे कलम ३(१) (११) ३(२) (७) सह.भा.द.वि.स.क.३५४ (अ) ५०९ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच दि.७.१.२०१५ पासून सदर अधीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागातील गैरप्रकाराबाबत

(३७) * ५५६२ श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संजय कदम (दापोली), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागात गैरप्रकार होत असून मर्जीतील ठेकेदारांना कामांचे वाटप करणे, निविदांच्या नियमाचे उल्लंघन करणे, निविदाधारकांची खोटी स्पर्धा दाखवून प्रत्यक्षात चढ्या दराने कामे देणे, संगनमत करून निविदा भरणे एकाच कुटूंबातील वेगवेगळ्या नावांच्या ठेकेदारांना कामे देणे असे प्रकार विद्युत विभागात घडत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्युत विभागात एक उच्चपदस्थ अभियंता नियुक्तीपासून तब्बल १५ वर्षे मुंबईतच असून या महत्वाच्या पदावर आल्यावर मिळालेल्या अधिकारांचा दुरुपयोग करून त्यांनी अनेक गैरप्रकार केले आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार विद्युत मंडळात होत असलेला गैरव्यवहार दूर करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) तसेच या प्रकरणातील संबंधित दोषी अधिका-यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) नाही. विद्युत विभागात एकूण पाच उच्चपदस्थ अभियंते नियुक्तीपासून १५ वर्षे मुंबईत कार्यरत आहेत. यापैकी एका अभियंत्याने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अभियंत्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**मालेगांव (ता. जि.नाशिक) येथील महामार्गावर पारगमन शुल्काव्यतिरिक्त
अवैध ५० रुपये वसूल करण्यात येत असल्याबाबत**

(३८) * ७५४२ श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (ता. जि.नाशिक) येथील महामार्गावर पारगमन शुल्का व्यतिरिक्त अवैध ५० रुपये वसूल करण्यात येत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरहू ५० रुपयांची वसुली अवैध असून यात महिन्याला एक कोटी ५० लाखांचा अपहार होत असून महामार्गावर २४ तासात रोज सात हजार वाहने धावतात त्या सर्वांकडून ही वसुली केली जात असून पैसे न देणाऱ्या वाहनचालकांना मारहाण केली जाते व या प्रकरणी दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यात येत नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार अवैध वसुली करणाऱ्यांविरुद्ध व दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्यास विलंब करणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) नाही. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील पारगमन शुल्क वसुलीचे कंत्राट मे.मेगा एंटरप्रायझेस यांना आणि दैनिक बाजार फी वसुलीचे कंत्राट मे.सिटी केअर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना देण्यात आले होते. मात्र, दिनांक ०९.११.२०१४ व दिनांक ०१.०१.२०१५ रोजी पारगमन शुल्क वसुलीचा हायवे नाका येथे पारगमन वसुली ठेकेदाराकडून पारगमन शुल्क रू.२००/- व्यतिरिक्त अन्य दैनिक बाजार जागा फी रू.५०/- याचीही वसुली करण्यात येत असल्याची बाब निदर्शनास आली, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

दिनांक १४.०१.२०१४ ते १३.०१.२०१५ या कालावधीसाठी मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातील बाजार जागा फी वसुलीचे कंत्राट मे.सिटी केअर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांना रू. ८६.५१ लक्ष इतक्या रकमेस देण्यात आले होते. सदर करारनाम्यानुसार सार्वजनिक जागा व बाजारातील जागेवर तात्पुरते व्यवसाय करणाऱ्यांकडून तसेच, महानगरपालिका क्षेत्रात माल उतरविण्यात आल्यास उक्त कंत्राटदाराने बाजार जागा फी वसुली करणे अपेक्षित होते. मात्र पैसे न देणाऱ्या वाहन चालकास मारहाण केली जात असल्याची तक्रार महानगरपालिकेस प्राप्त झालेली नाही.

(३) सदर प्रकरणाची मालेगाव महानगरपालिकेकडून चौकशी करण्यात आली. सदर चौकशीमध्ये मे.सिटी केअर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याऐवजी मे.मेगा एंटरप्रायझेस यांच्याकडून बाजार शुल्क वसुलीचे काम करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. अशी वसुली करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पवारवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २०/२०१४ दिनांक १.११.२०१४ आणि गुन्हा क्रमांक १/२०१५ दिनांक १.१.२०१५ अन्वये नोंदविण्यात आले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र पारगमन शुल्क वसुली ३०.०१.२०१५ पासून शासनाच्या निर्देशानुसार बंद करण्यात आली असून बाजार जागा शुल्काची वसुली दिनांक १४.०१.२०१५ पासून महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खानलोशी व मेंदडी (जि.रायगड) येथील रस्त्यांची झालेली दुरावस्था

(३९) * ७९६५ श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रायगड जिल्ह्यातील वडवली फाटा ते म्हसळा मुख्य रस्त्यावरील खानलोशी गावापासून १ किलोमीटर व मेंदडी गावाजवळील सुमारे २ कि.मी. रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, म्हसळा-माणगावकडे जाण्या येण्यासाठी सदरहू रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते शिवाय दिवेआगर पर्यटन स्थळाकडे येण्यासाठी हाच महत्वाचा रस्ता असून दिधी पोर्टवरून मालाची ने-जाण करण्यासाठी याच मार्गाचा उपयोग केला जात असतानाही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याकरिता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) नाही. सदर रस्त्यावर पडलेले डांबरी पृष्ठभागावरील खड्डे डिसेंबर, २०१४ पूर्वीच डांबराने भरून घेण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत सदरचा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत असून रस्त्यावरून वाहतूक सुरळीत सुरु आहे.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्या सोडविण्याबाबत

(४०) * ६५८२ श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.वैभव नाईक (कुडाळ), श्री.बाळुभाऊ धानोरकर (वरोरा), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील एमआयडीसीमधील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी मा. उद्योगमंत्र्यांनी दिनांक ०८ जानेवारी, २०१५ रोजी पुणे येथे जिल्ह्यातील उद्योजकांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील प्रत्येक एमआयडीसीसाठी नियोजन अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० लाख रोजगार निर्माण करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे हे ही खरे आहे काय, तसेच एमआयडीसीने उद्योजकांना दिलेल्या भूखंडावर उद्योग न उभारणाऱ्या उद्योजकांचे भूखंड ताब्यात घेण्यात येणार आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, मा.उद्योगमंत्र्यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी पुणे जिल्ह्यातील उद्योजकांसमवेत मा.मंत्री (उद्योग) यांची बैठक झाली होती. तथापि, सदर बैठकीत एम.आय.डी.सी. साठी नियोजन अधिकारी नियुक्त करण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला नाही.

(२) राज्याचे औद्योगिक धोरण -२०१३ नुसार राज्यात ५ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक व २० लाख रोजगार निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रचलित धोरणानुसार उद्योजकांना वाटप केलेल्या भूखंडाचा विहित कालावधीत व दोन मुदतवाढी दिल्यानंतरही उद्योजकांनी भूखंड विक्रीत केला नाही तर, संबंधित उद्योजकांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही करण्यात येते.

(३) दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संबंधितांकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहाराबाबत

(४१) * ११६५६ डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव जिल्ह्यातील जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत नोटा तपासणीच्या मशिन खरेदीत व मागासवर्गीय उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत तसेच बँकेच्या सचिवांच्या पगार वाढीत गैरव्यवहार झाला असून त्यांची चौकशी करणे बाबत दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास मा. महसूल मंत्री व मा. सहकार मंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या संदर्भात चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय. मा.विधान सभा सदस्य यांनी शासनास दि.१५.१२.२०१४ रोजी केलेला तक्रार अर्ज सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या दिनांक ०५.०१.२०१५ च्या पत्रान्वये चौकशी करिता विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांना पाठविण्यात आला आहे.

(२) बँकेतील नोकर भरती व नोटकाऊंटींग मशिन खरेदीबाबत झालेल्या तक्रारी बाबत, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक यांच्या दि.०७.०२.२०१५ च्या पत्रान्वये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, धुळे यांच्याकडे चौकशीसाठी पाठविण्यात आलेला आहे. तसेच सचिव यांच्या पगार वाढीबाबत झालेल्या तक्रारीबाबत विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक यांच्या दि.०७.०२.२०१५ च्या पत्रान्वये विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ सहकारी संस्था (फिरते पथक) नाशिक विभाग, नाशिक यांच्याकडे चौकशीसाठी पाठविण्यात आलेला आहे.

(३) शासनाकडे प्राप्त तक्रार अर्जाची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी विलंब झालेला नाही.

पाटण (जि.सातारा) येथील रस्त्याच्या निकृष्ट कामांची चौकशी होणेबाबत

(४२) * १०१८७ श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पाटण (जि.सातारा) येथील सन २०१०-११ ते २०१३-१४ या कार्यकालात सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांचेकडील राज्य शासनाच्या विविध हेडखालील सुरु असलेली रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची सुरु आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अत्यंत निकृष्ट दर्जाची व कमी प्रतीचे रस्ते बांधकाम साहित्य वापरून शासनाच्या पैशांचा अपव्यव केला असल्याने सदर कामांची दक्षता व गुण नियंत्रण मंडळ यांचेकडून चौकशी करण्यात यावी याकरीता मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम, पुणे यांना दिनांक २९ डिसेंबर, २०१४ रोजी लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम, पुणे यांनी दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी अधीक्षक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ पुणे, यांना पत्रव्यवहार करून यांसदर्भात अहवाल सादर करण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पुणे यांनी तक्रार केलेल्या रस्त्यांची प्रत्यक्ष पहाणी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, चौकशी वा कारवाई न करण्याची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१), (२), (३), (४), व (५) प्रश्नाधीन विषयाच्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधीकडून शासनास तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे यांच्याकडे निवेदन प्राप्त आहे. त्यानुषंगाने या प्रकरणी दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्याकडे चौकशी आदेशित करण्यात आली आहे. सदर चौकशी प्रगतीत असून, चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

**सोलापूर शहरात एमएसआरडीसीने बांधलेल्या रस्त्यांची कामे
अपूर्ण असूनही टोल वसुली होत असल्याबाबत**

(४३) * ८९३८ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर शहरात एमएसआरडीसीने ७८ कोटी रूपये रस्त्यासाठी खर्च करून रस्त्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे तसेच सध्या हे रस्ते अतिशय खराब असूनही टोल वसूल करण्यात येत असल्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, रस्ता खराब असतांनाही वसूल करण्यात येत असलेला टोल त्वरित बंद करण्याबाबत तसेच रस्ता खराब असतांनाही टोल वसूल करणा-यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) सोलापूर शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेतील १९ कामांपैकी ७ रस्त्यांची कामे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाले २०१०-११ मध्ये पूर्ण केली असून त्यासाठी रु.१०४/- कोटी खर्च केला आहे. भूसंपादना अभावी अद्यापही ५ कामे अपूर्ण असून ७ कामे हाती घेण्यात आलेली नाहीत.

(२) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने योजनेतील ७ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे ३ रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व ४ रस्त्यांची कामे सोलापूर महापालिकेकडे हस्तांतरित केली असून त्यांचेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहे.

महामंडळाने या प्रकल्पावर केलेला खर्च वसूल करण्यासाठी त्यांनी नेमलेल्या अभिकर्त्यांकडून पथकर वसूली करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर शहरातील टोल बंद करण्याबाबत तसेच रस्त्यांच्या मुल्यांकनाबाबत

(४४) * ६३८३ श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.चंद्रदीप नरके (करवीर), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर शहरातील टोल बंद करावा अशी मागणी तेथील नागरीकांनी गेल्या दोन वर्षांपासून शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कोल्हापूर शहरातील टोलप्रश्नी रस्त्यांच्या मुल्यांकनासाठी मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली माहे डिसेंबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान एक समिती नेमण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय,
- (४) असल्यास, या अहवालात कोणत्या शिफारशी केल्या आहेत व त्यावर कोणता निर्णय घेतला आहे,
- (५) अद्याप अहवाल सादर केला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) मा.मंत्री सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग शासन निर्णय, दिनांक २२/१/२०१५ च्या शासन निर्णयान्वये कोल्हापूर शहर एकात्मिक रस्ते विकास अंतर्गत आकारण्यात येत असलेल्या पथकराऐवजी अन्य पर्याय

शोधण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची दि. २८/१/२०१५ रोजी बैठक झाली. यामध्ये झालेल्या चर्चेनुसार या प्रकल्पाचे पूर्णमुल्यांकन करण्यासाठी सह व्यवस्थापक (२) महाराष्ट्र राज्य, रस्ते विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली नगर विकास विभाग शासन निर्णय दि.९/२/२०१५ अन्वये पुर्णमुल्यांकन समिती गठीत करण्यात आली आहे.

(३) नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात ऊसाला एफआरपीप्रमाणे दर देण्याच्या मागणीबाबत

(४५) * ६४५९ श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.बच्चू कडू (अचलपूर), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आंबिकर (राधानगरी), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.प्रतापराव चिखलीकर (लोहा), श्री.जयकुमार रावल (शिंदखेडा) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे ऊस दर देण्याच्या मागणीच्या अनुषंगाने साखर आयुक्तांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना भेटीस बोलावूनही भेट न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर संकुलात (पुणे) दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी केलेल्या आंदोलनादरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधी (लोकसभा-हातकणंगले) व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली तसेच सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले, हे ही खरे आहे काय, (२) असल्यास, केंद्र शासनाने शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी निश्चित केलेल्या एफआरपी धोरणानुसार ९.५ टक्के साखर उता-यावर २२०० रुपये प्रती टन व त्यापुढील प्रत्येक १ टक्का उताऱ्यासाठी २३२ रुपये या प्रमाणे दराचे सुत्र असताना केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी धोरणानुसार ऊस दर न देण्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच एफआरपीप्रमाणे दर न देणा-या साखर कारखान्यांवर शासनाने माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान जप्तची नोटीस बजावली असून गाळपास नेलेल्या ऊसाची एफआरपीप्रमाणे पूर्ण रक्कम संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी ७ दिवसांची मुदत देण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त नोटीसा राज्यातील कोणकोणत्या कारखान्यांना बजावण्यात आल्या आहेत व नोटीसीस अनुसरून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. तसेच एफआरपीप्रमाणे दर न देणा-या साखर कारखान्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी दि.१२/०१/२०१५ रोजी मा.लोकप्रतिनिधी (हातकणंगले) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साखर संकुल, पुणे येथे आलेले होते, मा.लोकप्रतिनिधी व संघटनेचे निवडक प्रतिनिधी यांना आयुक्तांचे केबीनमध्ये चर्चेसाठी आयुक्तांनी बोलावले होते. तथापि, संघटनेच्या मागण्यासंदर्भात चर्चा करणेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना भेटीस आयुक्तांचे केबीन बाहेर खाली मैदानामध्ये आंदोलन स्थळी साखर संकुल येथे आयुक्त, साखर यांनी यावे अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली होती. दरम्यानच्या कालावधीत आंदोलनकर्त्यांनी साखर संकुलाची तोडफोड केल्याने पोलीसांनी संबंधितांना अटक केली आहे. तसेच सदर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत मोठ्या प्रमाणात आंदोलन केले असल्याचे विविध वृत्ताहिन्या तसेच वर्तमानपत्रात प्रसिध्द झालेले आहे.

(२) केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी धोरणानुसार ऊसदर वेळेवर न देण्याची सर्वसाधारण कारणे खालील प्रमाणे आहेत -

१. सन २०१४-१५ चे हंगामाचे सुरुवातीस साखरेचे दर रु.२६५०/- प्रति क्विंटल होते. त्यामध्ये घसरण होवून आज अखेर रु. २४५०/- पर्यंत दर खाली आलेले आहेत.

२. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने साखरेचे दरामध्ये घसरण होत आहे.

३. साखरेचे दर तसेच उपपदार्थ जसे मोलॅसिस, बर्गस, स्पीरीट, एस.डी.इ.चे दरातही घसरण झालेली आहे.

४. मागील हंगामामध्ये निर्यात केलेल्या कच्च्या साखरेचे अनुदान कारखान्यांना केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले नाही.

(३) ऊस नियंत्रण आदेश, १९६६ मधील तरतूदीनुसार विहित मुदतीत ऊस पुरवठादारांना FRP प्रमाणे दर देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. FRP प्रमाणे दर अदा न केलेल्या कारखान्यांना साखर आयुक्तालय तसेच प्रादेशिक सहसंचालक (साखर) स्तरावरून नोटीसा बजावून वेळोवेळी सुनावण्या घेण्यात येत आहेत.

(४) सन २०१४-१५ चे हंगामामध्ये माहे जानेवारी, २०१५ अखेर १७६ कारखान्यांनी हंगाम सुरु केलेला आहे. त्यापैकी ४४ साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे दर अदा केलेला आहे. तथापि बहुतेक साखर कारखान्यांनी निधी उपलब्धतेच्या अडचणीमुळे FRP प्रमाणे दर अजून दिलेला नाही. थकीत FRP असणा-या कारखान्यांची नोटीसा देवून सुनावणी घेण्यात येत असून FRP मधील गॅप कमीत कमी करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. १.कुमदा-रयत, सातारा, २. कुंटूरकर शुगर्स, नांदेड व ३.जयलक्ष्मी शुगर्स-उस्मानाबाद या तीन कारखान्यांवर RRC कारवाई करण्यात आलेली आहे.त्यापैकी कुमदा-रयत कारखान्याने थकीत FRP चे संपूर्ण रक्कम अदा करण्यास सुरुवात केलेली आहे. कुंटूरकर कारखान्याने रु.१५००/- प्र.मे.ट. प्रमाणे

दर केलेला असून उर्वरित थकीत रक्कमेवर नियमानुसार शेतक-यांना व्याज अदा करणार असल्याचे शपथपत्र सादर केलेले आहे. जयलक्ष्मी शुगर्स कारखान्याने अद्याप थकीत रक्कमा दिलेल्या नाहीत. पुढील कार्यवाही जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचेमार्फत सुरु आहे. तसेच उर्वरित साखर कारखान्यांच्या RRC संदर्भात सुनावण्या सुरु आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

माले (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथील भैरवनाथ सोसायटीतील गैरव्यवहाराबाबत

(४६) * ७१०१ श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आंबिटकर (राधानगरी) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) माले (ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर) येथील भैरवनाथ सोसायटीत लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, व तदनुसार दोषी आढळून आलेल्या व्यक्तींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) भैरवनाथ विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या. माले ता.पन्हाळा, जि.कोल्हापूर या संस्थेचे सचिव यांच्या कामकाजाबाबत संस्थेच्या संचालक मंडळाने दिनांक १६.१२.२०१४ रोजी संस्थेचे सचिव यांनी अपहार केल्याचे निदर्शनास आल्याचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, कोल्हापूर यांना कळविले आहे.

(२) सहायक निबंधक सहकारी संस्था, पन्हाळा यांच्याकडून दि.०८.०१.२०१५ रोजी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. सदर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उचित कारवाई करण्यात येईल.

(३) चौकशी अद्याप अप्राप्त आहे.

पंढरपूर नगरपालिकेतील (जि. सोलापूर) सफाई कामगारांच्या क्रेडिट सोसायटीच्या हिशोबात अपहार झाल्याबाबत

(४७) * ६०५५ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर नगरपालिकेतील सफाई कामगारांच्या पंढरपूर म्युनिसिपल एम्पॉईज नंबर-२, को.ऑ. क्रेडिट सोसायटीच्या हिशोबात अपहार झाला आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, यासंदर्भात सभासदांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेने क्रेडिट सोसायटीच्या सचिवांना जानेवारी, २०१५ मध्ये नोटीस बजावली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, सदर प्रकरणी संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यांत येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही, तथापि, सदर संस्थेच्या काही सभासदांनी कर्ज व्यवहाराचा हिशोबाबाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या संस्थेचे दि.०१.०४.२००० ते ३१.०३.२०१० या कालावधीचे कर्ज विषयक चाचणी लेखापरिक्षण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांनी दि.१७.७.२०१२ रोजीच्या पत्रान्वये विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था (पणन), सोलापूर यांची नियुक्ती केली. त्यांनी विशेष अहवाल सादर केला असून सदर विशेष अहवालाच्या अनुषंगाने गंभीर मुदयाबाबत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ८८ अन्वये चौकशी सुरु आहे.

(२) नाही, तथापि सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, सोलापूर या बँकेच्या बिगर शेती कर्ज विभागप्रमुख यांनी दि.०२.०१.२०१५ च्या पत्रान्वये संस्थेच्या सचिवांना सभासदांना त्यांच्या कर्जाची हिशोब पुस्तके देण्याविषयी सुचना दिल्या आहेत.

(३) विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था (पणन), सोलापूर यांनी सादर केलेल्या विशेष अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ८८ अन्वये चौकशी सुरु असून, चौकशी अंती निष्कर्षा नुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

**मालवण-आंगणेवाडी-मसुरे-पोईप-बेळणे (ता.मालवण, जि.सिंधुदूर्ग) येथील
आडारी खाडीपात्रावरील पुलाच्या पुनर्बांधणीबाबत**

(४८) * ८०२२ श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालवण-आंगणेवाडी-मसुरे-पोईप-बेळणे (ता.मालवण, जि. सिंधुदूर्ग) या गावांशी जोडणारा आडारी खाडीपात्रावरील महत्वाचा पुल अत्यंत जीर्ण झाला असून सदर पुलाचे संरक्षक पाईप तुटून सदर पुल वाहतुकीस धोकादायक असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त पुलाच्या पुनर्बांधणीकरिता १ कोटी ८० लाखांच्या खर्चास माहे नोव्हेंबर, २०१२ मध्ये मंजूरी देण्यात येऊनही गेली दोन वर्षे निविदा प्रक्रियेमुळे या पुलाचे काम रखडले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास,याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर पुलाची पुनर्बांधणी लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) पूलाचे रेलिंग काही ठिकाणी तुटले आहे. क्षतिग्रस्त रेलींगची दुरुस्ती करण्यात येत आहे. पुलावरून वाहतुक सुरळीत पुणे सुरु आहे.

(२), (३) व (४) पुर्नबांधणीचे रु.१८०.०० लक्षाचे काम मंजूर आहे. यापूर्वी बोलावलेल्या निविदासाठी अवाजवी देकार प्राप्त झाल्याने फेर निविदा मागविण्यात आल्या असून निविदा मंजूरीची कार्यवाही प्रगतीत आहे.

**अलिबाग (जि.रायगड) तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा मार्गावरील
नवेदरबेली येथील पुलाच्या दुरुस्तीबाबत**

(४९) * ७६२६ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) :

सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अलिबाग (जि.रायगड) तालुक्यातील अलिबाग-रेवदंडा मार्गावरील नवेदरबेली या ठिकाणच्या पुलाची दुरावस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुलाची कठड्यासह त्वरीत दुरुस्ती न केल्यास या ठिकाणी मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याबाबत लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी संबंधितांना कळविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर पुलाची कठड्यासह दुरुस्ती लवकरात लवकर करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे. सदरच्या पूलाचे रेलिंग नादुरुस्त झाले आहे.

(२) होय.

(३) सदर पुलाच्या आवश्यक त्या दुरुस्तीचे काम मंजूर असून निविदा निश्चित झाल्यानंतर काम हाती घेण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**ओझर (जि.नाशिक) येथील एच.ए.एल.(नावि) एम्प्लॉईज को.ऑ.क्रेडीट
सोसायटीमध्ये झालेला अपहार**

(५०) * ९२०४ श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ओझर (जि.नाशिक) येथील एच.ए.एल.(नावि) एम्प्लॉईज को.ऑ.क्रेडीट सोसायटीमध्ये सन २००६-२०११ या काळात सुमारे १७ कोटी रुपयांचा अपहार झालेला असल्याने या अपहाराची चौकशी करतांना गंभीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने माहे जानेवारी, २०१५ मध्ये ६ सनदी लेखापालांना नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदरच्या अपहाराची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व सदरहू प्रकरणाबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर पतसंस्थेच्या सन २००६ ते २०११ या कालावधीतील लेखापरिक्षण अहवालात अहवाल वर्षात गंभीर दोष व संस्थेने केलेल बेकायदेशीर गुंतवणूक इत्यादीबाबत शिरे नमुद केले नाहीत म्हणून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दि.२६.१२.२०१४ च्या पत्रान्वये संबंधित ६ सनदी लेखापालांना खुलासा/म्हणणे सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

(२) सदर अपहाराची चौकशी करण्यात आली असून, त्यानुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे:-

अ) रु.१७ कोटीच्या खोट्या व बनावट ठेव पावत्या तयार करून त्या अभिलेखावर दर्शवून संस्थेच्या भागधारकांची आर्थिक फसवणूक करणारे संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर व्यक्ती अशा एकूण ७ व्यक्तींविरुद्ध श्री.विलास के. बाहुलेकर, डेप्युटी जनरल मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांनी माहिम पोलिस स्टेशन, मुंबई येथे गुन्हा क्र.२५८/१२ दि.१८.६.२०१२ दाखल केला आहे.

ब) जिल्हा विशेष लेखापरिक्षक वर्ग-१ सहकार संस्था, नाशिक यांनी ओझर पोलीस स्टेशन येथे दि.२१.१०.२०१३ रोजी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी तसेच इतर व्यक्ती अशा एकूण २२ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

क) फेर लेखापरिक्षण अहवाल व विशेष अहवालानुसार संस्थेस झालेल्या आर्थिक नुकसानीच्या अनुषंगाने चौकशी व जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दि. २६.३.२०१३ च्या आदेशान्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये प्राधिकृत अधिकारी म्हणून सहायक निबंधक, सुरगाणा, जि.नाशिक यांची नियुक्ती केली होती. त्यांनी दि.१६.१२.२०१४ रोजी सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने दि.४/२/२०१५ रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम-९८ नुसार एकूण २६ व्यक्तींविरुद्ध रु.४३,९६,७५,३४०/- इतक्या रकमेचे वसुलीचे प्रमाणपत्र निर्गमित केले आहे.

(३) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांनी दि.२६.१२.२०१४ च्या पत्रान्वये ६ सनदी लेखापालांना खुलासा सादर करण्यासंदर्भात दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने त्यांचा खुलासा प्राप्त झाला आहे. सदर प्राप्त खुलाशावर विशेष लेखा परिक्षक वर्ग-१, सहकारी संस्था, नाशिक यांचे अभिप्राय प्राप्त करून घेण्याची कार्यवाही चालू आहे.

राज्यातील टोल नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याबाबत

(५१) * ५२१७ श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.अवधूत तटकरे (श्रीवर्धन), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.भरतशेठ गोगावले (महाड), श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.सदा सरवणकर (माहिम), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर), श्री.संजय कदम (दापोली), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.अजित पवार (बारामती), डॉ.शशिकांत खडेकर (सिंदखेड राजा), श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.उल्हास पाटील (शिरोळ), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.भिमराव धोंडे (आष्टी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.छगन भुजबळ (येवला), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.सुधाकर देशमुख (नागपूर पश्चिम), श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील बोगस आकडेवारी दाखवून जनतेची लूट करणाऱ्या टोल कंत्राटदारांनी शासनाशी केलेल्या संशयास्पद कराराची आणि करारपत्रांमधील गैरव्यवहार यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच राज्यात १२३ ठिकाणी टोल वसुलीबाबत अनेक सामाजिक संघटना व लोकप्रतिनिधीनी टोल वसुली बंद करण्याची मागणी केली असून अनेक कंत्राटदार अवाजवी टोल आकारून वाहनधारकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत, हे खरे आहे काय,

(३) राज्यातील कमी मुदत असलेले ५० कोटीहून अधिक रकमेचे ४० टोलनाके बंद करण्याबाबत तसेच राज्यातील टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून सदर प्रस्तावावर शासनाने निर्णय घेतला आहे काय व त्यानुषंगाने आतापर्यंत किती व कोणत्या टोल नाक्यावरील टोल बंद करण्यात आले आहेत,

(४) तसेच शासनाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खारघर येथील टोल नाक्यावर दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास टोल वसुलीस तेथील नागरिकांनी विरोध करूनही परवानगी दिली आहे, हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, शासनाने टोल मधून जनतेला दिलासा देण्यासाठी सी.पी.जोशी समिती नेमली असून ही समिती केव्हा स्थापन करण्यात आली आहे व या समितीचा कालावधी किती आहे, तसेच या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे काय, असल्यास त्यानुसार किती दिवसात नवीन टोल धोरण आखले जाणार आहे व त्याची अंमलबजावणी किती दिवसात करण्यात येणार आहे,

(६) असल्यास, उपरोक्त प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) अशंत: खरे आहे.

(३) नाही.

(४) अशंत: खरे आहे.

(५) खाजगीकरण प्रकल्प व पथकर स्थानकांच्या अडचणींचा अभ्यास करणेस्तव समिती स्थापन केली आहे. समितीचा अहवाल मार्च २०१५ अखेरीस प्राप्त होईल.

(६) व (७) प्रश्न उद्भवत नाही.

 मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने शासकीय इमारती व निवासस्थाने यांच्या कामात झालेला गैरव्यवहार

(५२) * ५५८८ श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.पराग अळवणी (विलेपार्ले), श्री.शरददादा सोनवणे (जुन्नर), श्री.अतुल भातखळकर (चांदिवली पूर्व), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.सुनिल राऊत (विक्रोळी), श्री.नरहरी झिरवाळ (दिंडोरी), श्री.प्रशांत बंब (गंगापूर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), अॅड.यशोमती ठाकूर (सोनावणे) (तिवसा), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.योगेश सागर (चारकोप), श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी), श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व), श्री.राज पुरोहित (कुलाबा), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अर्जुन खोतकर (जालना), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.विजय औटी (पारनेर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.संदीपानराव भुमरे (पैठण), श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमताने मंत्रालय, आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, रुग्णालये अधिका-यांची निवास्थाने, बीडीडी चाळ, वांद्रे येथील कर्मचारी वसाहत, शासकीय महाविद्यालये आणि वसतिगृहे, पोलिस ठाणे, न्यायालये अशा सर्वच सरकारी इमारतींमधील कामे निकृष्ट व बोगस दाखवून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे दिनांक ११ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी व ठेकेदार (मजुरसंस्था) यांनी संगनमताने इमारत दुरुस्ती, रंगकाम, लादया बसवणे, कचरा उचलणे, विविध शासकिय इमारतींमधील डागडुजी व दुरुस्ती कामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस कामे करून आर्थिक गैरव्यवहार केल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या निदर्शनास आले, हेही खरे आहे काय

(३) सिडनहॅम महाविद्यालयासमोरील प्रवेशद्वाराचे दोन वर्षात कोणतेही काम झालेले नसताना या प्रवेशद्वाराच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने (पी डब्ल्यू डी) माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान १० लाख रुपये खर्च दाखविला असून तेलंग महिला वसतिगृहात १० वर्षात शौचालयाची कामेच झालेली नसून माहे जुलै, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान साडेचार लाख रुपये खर्च दाखविण्यात आला असल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदरहू प्रकरणांतील दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत तसेच अशा गैरव्यवहार पुन्हा होऊ नये म्हणून शासनाकडून कोणती उपाययोजना केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही. तथापि, दै.सकाळ या वृत्तपत्रांमध्ये अशा प्रकारचे वृत्त छापून आलेले आहे.

(२) हे खरे नाही. तथापि, सदर कामांची चौकशी करण्यात येईल आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे मा.मंत्रीमहोदय, सार्वजनिक बांधकाम यांनी दै.सकाळ या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना सांगितले, असे वृत्त दि.१७ जानेवारी, २०१५ रोजी दै.सकाळ या वृत्तपत्रामध्ये छापून आलेले आहे.

(३) प्रश्नांकित दोन्ही कामे पूर्ण झालेली असून त्यांची देयके जुलै-२०१४ मध्ये अदा करण्यात आलेली आहेत.

(४) व (५) तथापि, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, कोकणभवन, नवी मुंबई यांचेमार्फत चौकशी प्रगतीत आहे.

वाडांबा ते म्हसळे (ता.श्रीवर्धन, जि.रायगड) या रस्त्याच्या
रुंदीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत

(५३) * ७९७६ श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम
(सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाडांबा ते म्हसळे (ता.श्रीवर्धन, जि.रायगड) रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम करतांना येणारे अडथळे दूर करणे आवश्यक असतानाही ठेकेदारांनी रस्त्यातील झाडे न तोडता व खडीकरण करतांना त्यावर पाणी मारून रोलर न फिरविताच रस्त्यांची निकृष्ट कामे केल्याचे माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

कुठरे (ता.पाटण, जि. सातारा) येथील यंत्रमाग प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत

(५४) * १०१९९ श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील
गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कुठरे (ता.पाटण, जि. सातारा) या ठिकाणी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाच्या अधिपत्याखाली सन १९७४ मध्ये शासनाचा यंत्रमाग प्रकल्प सुरु करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकल्पामध्ये ९६ यंत्रमाग बसविण्यात आले असून या माध्यमातून शेकडो मजुरांना काम मिळाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्य शासनाच्या यंत्रमाग महामंडळाच्या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर असून यामुळे शेकडो मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार यंत्रमाग प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) हे खरे नाही.

सदरच्या यंत्रमाग सहकारी संस्थांद्वारे सन १९८२ मध्ये ९६ यंत्रमाग कार्यान्वीत करण्यात आले होते. या प्रकल्पावर सन २०१३-१४ या वर्षात ९६ यंत्रमागापैकी २८ यंत्रमाग कार्यान्वीत होते. त्यामध्ये हंगामी ११ विणकर कामगार व हंगामी १५ इतर कामगार असे एकूण २६ कामगार काम करीत होते.

(३) हे खरे नाही, विविध कारणामुळे सुरवातीपासूनच सदर संस्था तोट्यात आहेत. यंत्रमाग महामंडळाकडून या संस्थांना कच्चा मालाचा पुरवठा करण्यात येत होता व मजुरी तत्वावर कापडाचे उत्पादन करून घेण्यात येत होते. संस्थांच्या उत्पन्नापेक्षा संस्थेवरील कामगारांच्या मजुरी व कापड उत्पादनाच्या निगडित इतर अनुषंगीक बाबींवर होणारा खर्च जास्त असल्यामुळे हा खर्च भागविण्याकरिता महामंडळास संस्थांना अतिरिक्त रक्कम अदा कराव्या लागत होता. त्यामुळे या संस्थांवर कापड उत्पादन कार्यक्रम सुरू ठेवल्यामुळे महामंडळास आणखीनच तोटा सहन करावा लागत होता. संस्थांचा खर्च भागविण्याकरिता महामंडळाने संस्थांना रु.१.०५ कोटी इतकी अतिरिक्त रक्कम अदा केलेली आहे. सदर रक्कम वसूल होणे शक्य नाही. त्यामुळे महामंडळाने या संस्थांकडून कापड उत्पादन करून घेणे बंद केले आहे. या संस्था त्यांचे स्तरावर स्वतंत्रपणे कापड उत्पादन करू शकतात.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

शिरीषपाडा-शहापूर मार्गावर (ता.वाडा, जि.पालघर) खड्यामुळे झालेल्या अपघाताबाबत

(५५) * ७६२७ श्री.धैर्यशील पाटील (पेण), श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग) :

सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शिरीषपाडा-शहापूर मार्गावरील (ता.वाडा, जि.पालघर) खड्यामुळे झालेल्या अपघातात श्रीमती शर्मिला पाटील या महिलेचा दिनांक १८ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्या सुमारास मृत्यू झाला, हे खरे आहे काय,

(२) तसेच याबाबत ग्रामस्थांनी संतप्त होऊन संबंधित शाखा अभियंता व ठेकेदारविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शिरीषपाडा- शहापूर मार्गावर (ता.वाडा, जि.पालघर) खड्यामुळे झालेल्या अपघातास जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) होय.

(३) व (४) अधिकक अभियंता, दक्षता व गुण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांचे मार्फत चौकशी आदेशित करण्यात आली आहे. प्राप्त अहवालानुसार कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

वाडा (जि.ठाणे) तालुक्यातील ऐनशेतरोड ते तरेवाडा अवचितपाडा हा
रस्ता अपूर्णावस्थेत ठेवून केलेला गैरव्यवहार

(५६) * ५५८९ श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वाडा (जि.ठाणे) तालुक्यातील ऐनशेतरोड ते तरेवाडा अवचितपाडा हा रस्ता एकात्मिक आदिवासी प्रकल्प जव्हार यांच्या मार्फत मंजूर असून या रस्त्यासाठी तब्बल १२ लाखांचा निधी मंजूर झाला असून मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावरील कामे अपूर्णावस्थेतच ठेवून बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून निधी खर्च करून उर्वरित निधीचा गैरव्यवहार केल्याचे दिनांक ७ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शरद पाटील यांनी केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषिविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे : (१) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्यामार्फत पत्र क्र.नियो/२०१०/११/प्र.क्र./का४(२)२६४६ दिनांक २४/३/२०११ अन्वये रु.१२.०० लक्ष एवढ्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे.

प्रत्यक्षात कामाचे मुल्यांकन रु.९,५५,४३२/- एवढ्या रक्कमेचे झालेले आहे.

मात्र निधीचा गैरव्यवहार केल्याचे खरे नाही.

- (२) शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष श्री.शरद पाटील यांनी यासंदर्भात आमरण उपोषण मागे घेतले आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव
महाराष्ट्र विधानसभा

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.